

आरस्पानी सौन्दर्यवती

सुरेख डौलदार चाल तिची, जणू रती रजनीच
निरभ्र आकाशात तारकांनी चमचमणारी
सर्वोत्तम संध्याछाया आणि तेजस्विता तीच
रूपात तिच्या अन नेत्रकमलांत खुलणारी
नाजूक किरणांची शीतल सुंदरता अशी
दिवसाच्या उग्र प्रकाशास दुर्लभ असणारी

संतुलन छाया-किरणांचे, गेले थोडे जरी
बाधा येईल लावण्यास तिच्या अती
तरंग फुलवते काळ्याभोर केसांवरी
अन उजळविते हलकेच तिची कांती
किती निर्मल, किती मनस्वी आहे ती परी
साक्ष देती तिचे भाव मधुर, निरागस किती

मुलायम गाली तिच्या अन भालावरी
अति मृदू, संयमी तरी अत्यंत प्रभावी
उमटते स्मितरेखा सर्वांना जिंकणारी,
सांगते जगाला ती किती शुद्ध असावी
समतोल चित्ताची आणि प्रेमळ भारी
हृदय तिचे एक निष्कलंक ओवी

She walks in beauty by Lord Byron

Translation by Abhay B. Joshi and Milind A. Toro